



(ISO 9001:2015 Certified) CIN - U72000MH2002PLC137752 GSTN - 27AACCB3357N1ZE

30th May, 2024

**To, Bombay Stock Exchange,** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal St, Kala Ghoda, Fort, Mumbai, Maharashtra - 400001.

Script Code- 544052

# Sub: Publication Of Audited Financial Results For March 2024.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations"), we are enclosing herewith Newspaper cutting of Audited Financial Results for the Half Year ended March 31, 2024 Published in the following Newspapers:

1. Business Standard (Mumbai) dated 30<sup>th</sup> May, 2024 2. Prathakal (Mumbai) dated 30<sup>th</sup> May, 2024

The same is available on the website of the Company i.e. www.benchmarksolution.com

Thanking You,

Yours faithfully,

For Benchmark Computer Solutions Limited

Ritika Deepak Paneri Company Secretary and Compliance Officer

| Adani Corporate House  | F<br>C  | CIN: L152<br>Regd Off:<br>Corporate                                    | 200KA199<br>HCG Tove<br>off: Towe<br>91 – 80 –                |  |  |     |                              |   |
|--|---|--|---|--|--|-----|------------------------------|---|
| Notice is hereby given the<br>of the Company has/happlicant(s) has/have and<br>Any person who has a company at its Regist<br>proceed to issue duplication<br>company at its regist<br>proceed to issue duplication<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>company<br>comp | ave been lost<br>pplied to the C<br>laim in respect<br>ered Office wi | misplaced and<br>ompany intends<br>of the said secu<br>thin 15 days fr | the holders<br>to issue dup<br>irities should<br>rom this dat | (s) of the said<br>blicate certifica<br>d lodge such c | d securities /<br>ate(s)<br>claim with the | r l | original S<br>eceived        | of the ge<br>hare Cert<br>from the<br>e in their fa |
| Thioceen to issue annua  | ate certificate(s   | s) without fur the   | rintimation   |  |  |     | Sr. No.                      | Name o  |
| Name(s) of holder(s)<br>and Jt. holder (s)   | Folio No.   | kind of securites and  | No. of<br>Securities  | Certificate<br>No.                                     | Distinctive<br>No.                         |     | 1.<br>Any perso              | Prak<br>on having                                   |
| Name(s) of holder(s)<br>and Jt. holder (s)   | Folio No.   | kind of<br>securites and<br>face value                                 | No. of  |  |  | r   | 1.<br>Any perso<br>marked to | Name o<br>Prak<br>on having<br>Ms. Sun<br>blication |

NOTICE OF LOSS OF SHARES

#### **BLUE CHIP INDIA LIMITED**

| CIN : L65991WB1993PLC060597 |   |  |                                       |                                       |  |  |
|-----------------------------|---|--|---------------------------------------|---------------------------------------|--|--|
|                             | Regd. Office : 10 Princep Street, 2nd F                     |  |                                       |                                       |  |  |
|                             | E : bluechipindialimited@gmail.com, W                       |  |                                       | om                                    |  |  |
|                             | Phone : 91-33-4002 2880, Fax : 9                            |  |                                       |                                       |  |  |
|                             | EXTRACT OF AUDITED FINANCIA<br>THE QUARTER AND YEAR ENDED 3 |  |                                       | s. In Lacs)                           |  |  |
|                             | •   |  | , ,                                   | ,                                     |  |  |
| SI.<br>No.                  | Particulars   | Quarter Ended<br>31.03.2024<br>(Audited) | Year Ended<br>31.03.2024<br>(Audited) | Year Ended<br>31.03.2023<br>(Audited) |  |  |
| 1                           | Total Income from Operations                                | 3.80                                     | 10.37                                 | 4.77                                  |  |  |
| 2                           | Net Profit / (Loss) for the period (before Tax,             |  |                                       |                                       |  |  |
|                             | Exceptional and/or Extraordinary items #)                   | (0.24)                                   | (293.70)                              | 68.92                                 |  |  |
| 3                           | Net Profit / (Loss) for the period before tax               |  |                                       |                                       |  |  |
|                             | (after Exceptional and/or Extraordinary                     | (0.24)                                   | (202 70)                              | <b>CO 03</b>                          |  |  |
| 4                           | items #)<br>Net Profit / (Loss) for the period after tax    | (0.24)                                   | (293.70)                              | 68.92                                 |  |  |
| 4                           | (after Exceptional and/or Extraordinary                     |  |                                       |                                       |  |  |
|                             | items #)  | (0.24)                                   | (293.70)                              | 68.92                                 |  |  |
| 5                           | Total Comprehensive Income for the period                   | (0.2.1)                                  | (255175)                              | 00.52                                 |  |  |
|                             | [Comprising Profit / (Loss) for the period                  |  |                                       |                                       |  |  |
|                             | (after tax) and Other Comprehensive Income                  |  |                                       |                                       |  |  |
|                             | (after tax)]  | (0.73)                                   | (276.28)                              | 91.86                                 |  |  |
| 6                           | Equity Share Capital  | 1106.09                                  | 1106.09                               | 1106.09                               |  |  |
| 7                           | Reserves (excluding Revaluation Reserve)                    |  |                                       |                                       |  |  |
|                             | as shown in the Audited Balance Sheet of                    |  |                                       |                                       |  |  |
|                             | the previous year   | -  |                                       |                                       |  |  |
| 8                           | Earnings Per Share (of Rs. 2/- each)                        |  |                                       |                                       |  |  |
|                             | (for continuing and discontinued operations)                |  | (0.50)                                |                                       |  |  |
|                             | 1. Basic :  | 0.00                                     | (0.50)                                | 0.17                                  |  |  |
|                             | 2. Diluted :  | 0.00                                     | (0.50)                                | 0.17                                  |  |  |

filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosur Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Result are available on the Stock Exchanges website i.e. www.nseindia.com, www.bseindia.com ar www.cse-india.com and on the Company's website: www.hselhula.com b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financi item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. c) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss accordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable.

By order of the Boar For BLUE CHIP INDIA LIMITED Sd/- Arihant Jain, Managing Directo DIN : 0017455 Place : Kolkata Date : 28th May, 2024

#### BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH C.P.(CAA)/81/MB/2024 IN C.A./(CAA)/206/MB/2023 In the matter of the Companies Act, 2013 AND In the matter of Section 230 to Section 232 of the Companies Act, 2013 and other

applicable provisions of the Companies Act, 2013 read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 AND

In the matter of Scheme of Amalgamation of IL&FS Asian Infrastructure Managers Limited ('the Transferor Company 1' or 'IAIML') and IIML Asset Advisors Limited ('the Transferor Company 2' or 'IAAL') with IL&FS Investment Managers Limited ('the Transferee Company' or 'IIML') and their respective shareholders ('Scheme')

IL&FS Asian Infrastructure Managers Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at the IL&FS Financial Centre, Plot No. C-22, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051, Maharashtra. CIN: U66020MH2006PLC161439 ... First Petitioner Company

IIML Asset Advisors Limited, a company incorporated under the Companies Act. 1956 having its registered office at the IL&FS Financial Centre, Plot No. C-22, G Block Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051, Maharashtra CIN: U74140MH2005PLC158416

... Second Petitioner Company IL&FS Investment Managers Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at the IL&FS Financial Centre, Plot No. C-22, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051, Maharashtra. CIN: L65999MH1986PLC147981 ... Third Petitioner Company

(Collectively referred to as 'Petitioner Companies') NOTICE OF FINAL HEARING OF COMPANY PETITION

Notice is hereby given that a Petition under Section 230 - 232 of the Companies Act, 2013 for an order sanctioning the Scheme of Amalgamation of IL&FS Asian Infrastructure Managers Limited and IIML Asset Advisors Limited with IL&FS Investment Managers Limited and their respective shareholders ('Scheme'), was presented by the Petitioner Companies at National Company Law Tribunal, Mumbai Bench ('NCLT') on 17 April 2024. The said petition was admitted by the Division Bench



AVANCE TECHNOLOGIES LIMITED

CIN: L51900MH1985PLC035210

Regd. Off.: Office No. 226/227, Majestic Center, Second Floor, 144 Opera House, Mumbai, Maharashtra, 400004

Phone: 919594988351 Email: info@avance.in, avancetechnologiesltd@gmail.com; Web: www.avance.in

Extracts of the Statement of Standalone & Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended

31st March 2024

Quarter

Ended

31.03.2024

(Audited)

4959.194

121.803

121.803

106.803

19819.174

0.027

0.027

The above result is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial Results for the guarter and

inancial vear ended 31st March 2024 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results is available on website of Stock Exchange and

Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever considered necessary

**VIDHI SPECIALTY FOOD INGREDIENTS LIMITED** 

Extract of Audited Financial Results for the Quarter and financial year ended March 31, 2024

Quarter

Ended

March

31, 2024

(Audited)

8.092.42

1.407.95

1 407 95

1.061.65

1.058.20

499.45

2.12

2.12

Standalor

Financial

Year ended

March

31, 2024

(Audited)

30,461.08

4.897.57

4 897 57

3.662.1

3.666.23

499.45

7.34

7.34

Quarte

Ended

March

31, 2023

(Audited)

9.007.2

1.111.35

1.111.35

886.23

880.46

499.45

1.76

1.76

Quarte

Ended

March

31, 2024

(Audited)

8,092.42

1.394.29

1 394 29

1.047.99

1.044.54

499.45

2.09

2.09

Registered Office: E/27, Commerce Center 78, Tardeo Road, Mumbai-400034

Website: www.vidhifoodcolors.com: Email id: mitesh.manek@vidhifoodcolors.com

Particulars

(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

Earnings Per Share (of Re. 1/- each)

(after Exceptional and/or Extraordinary items)

(for continuing and discontinued operations)-

Total income from operations

Net Profit/(Loss) for the period

Equity Share Capital

on Company's website

Place: Mumbai

Date: 28/05/2024

[CIN: L24110MH1994PLC076156]

Total income from operations

Net Profit for the period before tax

Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit for the period

Equity share capital

(for continuing operations)

Other Equity

Basic:

Diluted:

Place : Mumbai

(₹ In Lakhs)

3241.49

272.71

272.71

195.92

195.92

1288.06

1959.31

1959.31

\*1

10

Year ended

(Audited) (Audited)

3523.95

301.70

301.70

221.24

221.24

\*686.40

1851.78

For and on behalf of the Board of Directors

BENCHMARK COMPUTER SOLUTIONS LIMITED

10

5.73

5.73

Date : May 29, 2024

Note

one No.: 022-6140 6666; Fax No.: 022- 23521980

Particulars

(before tax, Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

[Comprising Profit for the period (after tax)

and other Comprehensive Income (after Tax)]

(Face Value of Equity Share Rs. 1/-Per Share)

Earnings Per Share (of Rs.1/- each)

Basic:

Diluted

Note:

Standalon

Year

Ended

31.03.2024

(Audited)

7182.162

222.744

222744

207.744

19819.174

0.0105

0.0105

Quarter

Ended

31.03.2023

(Audited)

58.472

2.931

2931

(6.742)

(0.003)

(0.003)

19819.174

Sunu Manuel Company Secretary and Compliance Officer

(Rs. in Lakhs except for the Earning Per Share

Quarter

Ended 31.03.2024

(Audited)

10828.177

224.413

224,413

209.413

19819.174

0.106

0.106

Consolidated

Year

31.03.2024

(Audited)

14682.294

503.205

503 205

488.205

19819.174

0.246

0.246

For Avance Technologies Limite

Srikrishna Bhamidipat

VIDHI

(Rupees in Lakhs

Quarte

Ended

March

31, 2023

(Audited)

9,007.27

1.103.51

1.103.5

878.39

873.91

499.45

1.75

1.75

Chicago, 29 May 2024

onsolidated

Financial

fear ended

March

31, 2024

(Audited)

30,461.08

4.880.26

4.880.26

3.644.80

3.648.42

499.45

7.31

7.31

Managing Director DIN: 02083384

Quarter

Ended

31.03.2023

(Audited)

58.472

2.931

2931

(6.741

(0.003)

(0.003)

Sd/-

19819.174

and approved by the Board of Directors in it's meeting held on 29th May 2024. The above results for the year ended 31st March 2024 have been audited by statutory auditors of the Company in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The consolidated results for the guarter and year ended 31st March 2024 were reviewed and recommended by the Audit Committee

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed inder Section 133 of the niec Act 201

Form No. URC-2 Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014]

Notice is hereby given that pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act 2013 an application has been made to the Registrar at Central Registration Centre, Manesar Haryana that M/s Alliance International Tours and Travels, a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares,

- The principal objects of the company are as follows: To carry on the business of international and domestic travel agency.
- A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 101/A Roval Garden, next to Atria Mall Worli, Mumbai-400018.
- Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code 122050 within twenty one days from the date of publication of this notice with a copy to the company at its registered office

#### Dated : 30 May 2024. Place : Mumbai

Name(s) of Applicants 1. MR. AYAZ HASANALLY NASSER 2. MR. ASAD NAEEMUDDIN MOULVI

#### HEALTHCARE GLOBAL ENTERPRISES LIMITED

CIN: L15200KA1998PLC023489 Read Off: HCG Towers, # 8. P Kalinga Rao Road. Sampangi Ram Nagar, Bengaluru – 560027.

Karnataka, India Corporate Office: Unity Buildings Complex, No. 3, Tower Block, Ground Floor, Mission Road, Bangalore – 560027, Karnataka, India Phone: +91 – 80 – 4660 7700, Email: investors@hcgel.com; Website: www.hcgoncology.com

## EXTRACT OF THE CONSOLIDATED & STANDALONE FINANCIAL RESULTS

| EXIRAC | OF THE CONSOLIDATED & STANDALONE FINANCIA | ۱L. |
|--------|---|-----|
|        | OR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 20 | 24  |

|  |                                |   | lidated<br>Rs. Lakhs)       |   |                                |   | lalone<br>Rs. Lakhs)        |                                       |
|--|--------------------------------|---|-----------------------------|---|--------------------------------|---|-----------------------------|---------------------------------------|
| Particulars  | Quarter ended<br>31 March 2024 | Corresponding<br>Quarter ended<br>31 March 2023 | Year ended<br>31 March 2024 | Previous year<br>ended<br>31 March 2023 | Quarter ended<br>31 March 2024 | Corresponding<br>Quarter ended<br>31 March 2023 | Year ended<br>31 March 2024 | Previous yea<br>ended<br>31 March 202 |
|  |                                | Refer note 1                                    |                             | Audited                                 |                                | Refer note 1                                    |                             | Audited                               |
| Total income   | 49,968                         | 44,636  | 192,906                     | 170,762                                 | 28,450                         | 26,223  | 111,617                     | 101,639                               |
| Net profit for the period (before tax and exceptional items)   | 2,432                          | 1,313   | 6,382                       | 4,487                                   | 1,969                          | 1,091   | 7,096                       | 6,062                                 |
| Exceptional items, net gain / (loss)   | 390                            |   | 390                         |   | (1,610)                        | (300)   | (1,610)                     | (300)                                 |
| Net profit / (loss) for the period (after tax<br>and exceptional items)  | 2,346                          | 565   | 4,132                       | 1,762                                   | (176)                          | 418   | 3,396                       | 4,019                                 |
| Net profit / (loss) for the period attributable<br>to equity share holders of the company  | 2,126                          | 837   | 4,814                       | 2,934                                   | (176)                          | 418   | 3,396                       | 4,019                                 |
| Total comprehensive income / (loss) for the<br>period (Comprising net profit and other<br>comprehensive income after tax) attributable<br>to equity share holders of the company | 2,470                          | 621   | 4,771                       | 2,787                                   | (205)                          | 402   | 3,367                       | 4,003                                 |
| Equity share capital   | 13,929                         | 13,928  | 13,929                      | 13,912                                  | 13,929                         | 13,928  | 13,929                      | 13,912                                |
| Reserves, i.e., 'Other equity'   |                                |   | 68,649                      | 72,141                                  |                                |   | 104,930                     | 72,141                                |
| Earnings per share (of Rs.10 each) in Rs.<br>Basic:  | 1.53                           | 0.41  | 3.46                        | 2.11                                    | (0.13)                         | 0.30  | 2.44                        | 2.89                                  |
| Earnings per share (of Rs.10 each) in Rs.<br>Diluted:  | 1.51                           | 0.41  | 3.43                        | 2.10                                    | (0.13)                         | 0.30  | 2.42                        | 2.88                                  |

Notes: 1. The above results for the year ended 31 March 2024 have been audited by the Statutory Auditors of the Company. The reports of the Statutory Auditors are unqualified. The figures for the quarters ended 31 March 2024 and 31 March 2023 are the balancing figures between audited figures in respect of the full financial years and the published unaudited year to date figures upto the end of the third quarter of the relevant financial year, which were subjected to limited review by the Statutory Auditors of the Company. 2. The above is an extract from the detailed format of Quarterly Financial Results field with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the NSE Limited (www.nseindia.com), BSE Limited (www.bseindia.com) and at the Company's website (www.hegencology.com).

For HealthCare Global Enterprises Limited

//Dr.B.S.Ajaikumar Executive Chairman

#### **VIKSIT ENGINEERING LIMITED** CIN: L999999MH1983PLCO29321

EI. Regd. Off.: Room No. 1-2, Kapadia Chambers, 51 Bharuch Street, Masjid Bunder (E). Mumbai (MH.) - 400009.

### Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2024

|   | (                       | Quarter ende              | d                       | Year Ended              |                         |  |  |
|---|-------------------------|---------------------------|-------------------------|-------------------------|-------------------------|--|--|
| Particulars   | 31.03.2024<br>(Audited) | 31.12.2023<br>(Unaudited) | 31.03.2023<br>(Audited) | 31.03.2024<br>(Audited) | 31.03.2023<br>(Audited) |  |  |
| Total income from operations (Net)  | 139.43                  | _                         | -                       | 205.45                  | -                       |  |  |
| Net Profit / (Loss) for the period (Before Tax, exceptional items)<br>Net Profit / (Loss) for the period before tax | (12.83)                 | (21.11)                   | (13.06)                 | (12.59)                 | (23.27)                 |  |  |
| (After exceptional items / extraordinary items)<br>Net Profit / (Loss) for the period after tax                     | (10.96)                 | (21.11)                   | (13.35)                 | (10.73)                 | (23.56)                 |  |  |
| (After exceptional /extraordinary items)<br>Total Comprehensive Income for the period                               | (95.51)                 | (21.11)                   | (548.29)                | (95.28)                 | (558.50)                |  |  |
| [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and<br>Other Comprehensive Income (after Tax)]                 | (95.86)                 | (21.11)                   | (549.97)                | (95.63)                 | (560.22)                |  |  |
| Equity Share Capital  | 24.90                   | 24.90                     | 24.90                   | 24.90                   | 24.90                   |  |  |
| Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the<br>Audited Balance Sheet                                   | (126.02)                | _                         | -                       | (126.02)                | (30.38)                 |  |  |
| Earnings Per Share (of Rs. 10/- each)<br>(for continuing and discontinued operations)                               | ()                      | (5.15)                    |                         |                         | (                       |  |  |
| 1. Basic:<br>2. Diluted:  | (38.50)<br>(38.50)      | (8.48)<br>(8.48)          | (220.87)<br>(220.87)    | (38.41)<br>(38.41)      | (224.99)<br>(224.99)    |  |  |

| Г      | Form No. INC-26   |
|--------|---|
|        | [Pursuant to Rule 30 of the Companies   |
|        | (Incorporation) Rules, 2014]  |
|        | Before the Central Government<br>Regional Director, Western Region, Maharashtr  |
| F      | tegional Director, Western Region, Maharashtr                                   |
|        | n the matter of sub-section (4) of Section 13 of                                |
| C<br>r | Companies Act, 2013 and clause (a) of Sub<br>ule (5) of Rule 30 of the Companie |
|        | Incorporation) Rules, 2014  |
| (I     | AND   |
|        | In the matter of  |
| ł      | <b>KAVEEN CONSULTANTS PRIVATE LIMITED</b>                                       |
|        | (CIN: U74999MH2016PTC282008)  |
|        | having its Registered Office at   |
|        | 01, Floor-Ground, Plot 15, Contractor   |
|        | Building, Vaju Kotak Marg Off. Shahid   |
|        | Bhagat Singh Road, Ballard Estate, Mumba<br>City, Mumbai, Maharashtra-400001    |
|        |   |
| •      | Applicant Company / Petitione   |
|        | IOTICE is hereby given to the General Publ                                      |
| u      | nat the Applicant Company proposes to the Centra                                |
|        |   |
|        | Sovernment under section 13 of th   |
|        | Companies Act, 2013 seeking confirmation  |
|        | Iteration of the Memorandum of Association                                      |
|        | f the Company in terms of the speci   |
|        | esolution passed at the Extra Ordinal   |
|        | General Meeting held on 24th February, 202                                      |
|        | enable the petitioner company to change i                                       |
| F      | Registered office from "State of  |
| Ν      | Anarashtra" to the "State of Gujarat".  |
|        | ny person whose interest is likely to b   |
|        | ffected by the proposed change of th  |
|        | egistered office of the company ma  |
| d      | eliver either on the MCA-21 port  |
| (      | www.mca.gov.in) by filing investo   |
|        | omplaint form or cause to be delivered of                                       |
|        | end by registered post of his/her objection                                     |
|        | upported by an affidavit stating the natur                                      |
| ó      | f his /her interest and grounds of opposition                                   |
| ť      | the Regional Director, Western Region   |
| Ē      | Everest, 5 <sup>th</sup> Floor, 100 Marine Drive                                |
|        | <b>Numbai-400002</b> within fourteen days fro                                   |
|        | ne date of publication of this notice with                                      |
|        | opy to the applicant company at it  |
|        | Registered Office address mentione  |
|        |   |
|        | elow:-<br>1 Elect-Ground Plot 15 Contractor                                     |
| F      | 1, Floor-Ground, Plot 15, Contractor<br>Building, Vaju Kotak Marg Off. Shahid   |
|        | Bhagat Singh Road, Ballard Estate, Mumbai                                       |
| č      | Sity, Mumbai, Maharashtra-400001  |
| Ĩ      | For & on behalf   |
|        | Kaveen Consultants Private Limite   |
|        |   |
|        | (DIRECTO<br>DIN : 0027151   |
|        | DIN : 002/151   |
| 1      | Date: 29.05.2024  |
| 1      | Date : 29.05.2024<br>Place : Mumbai   |

at NCLT by Hon'ble Shri K R Saji Kumar, Member (Judicial) and Hon'ble Sh Dutt, Member (Technical) on 14 May 2024. The said Petition is fixed for final hearing at 4th Floor, MTNL Exchange Building, Near G.D. Somani Memorial School, G.D. Somani Marg, Cuffe Parade, Mumbai-400005 on Wednesday, 19 June 2024.

Any person desirous of opposing the said Petition should send to the Petitioner Companies' Advocate a notice of his / her intention, signed by him / her or his / her Advocate, with his / her name and address, so as to reach the Petitioner Companies' Advocate and NCLT, not later than 2 days before the date fixed for final hearing of Petition. The ground for opposing or a copy of the affidavit should be furnished with such notice

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of prescribed charges for the same Dated this 30th day of May, 2024

#### Hemant Sethi & Co.

Sd/-

#### Advocate for the Petitioner Companies

Particulars

Net Profit /(Loss) for the period from ordinary activitie (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)

Fresh Issue of Shares during the year 2023-2024

www.benchmarksolution.com

Total income from operations

Paid up Equity Share Capital \*

(Face Value Rs. 10/- per share)

Other equity

(a) Basic

(b) Diluted

Notes :

Earnings per share

309 New Bake House, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda, Fort, Mumbai 400001

**BENCHMARK COMPUTER SOLUTIONS LIMITED** 

CIN No I 72000MH2002PI C137752 Reg Office Address: Unit No.2, 2nd Floor, Jyoti Wire House, Plot No. 23A, Shah Indl Estate Veera Desai Road, Andheri (W), Mumbai - 400053.

Email Id: info@benchmarksolution.com. Website: www.benchmarksolution.com

Extracts of Statement of Audited Financial Results for the

Half Year Ended and Financial Year Ended 31st March, 2024

Half Year Ended

(Audited) (Audited)

1322.53

126.08

126.08

95.66

95.66

\*501

1.91

1.91

10

2201.42

175.62

175.62

125.58

125.58

\*686.40

10

3.25

3.25

31-03-2024 30-09-2023 31-03-2024 31-03-2023

| Chail Comite   |   | under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the exten |
|----------------|---|--|
| Shri. Sanjiv j | 2 | The Company operates in single business segment namely manufacturing and trading of food colors and chemic       |

- The Company operates in single business segment namely manufacturing and trading of food colors and chemicals. Hence, n separate disclosure as per "Ind AS-108" is required for the Operating segment.
- The Board of Directors at its meeting held on 29th May, 2024, has recommended Final Dividend of Rs. 1/- per equity share of Re 1/- each fully paid up, (i.e. 100%), for the Financial Year 2023-24 aggregating to Rs. 499.4 Lakhs.
- The figures of the quarters ended 31st March 2024 and 31st March 2023 are balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended on 31st March 2024 and 31st March 2023 (Ind AS) respectively and the published year to date Ind AS figures upto third quarters ended on 31st December 2023 and 31st December 2022 respectively, which were subjected to a limited review
- Previous period's figures have been regrouped / reclassified, wherever necessary to make them comparable with the current period / year. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges u/r 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the results for the quarter and year ended March 31, 2024 are available on the BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the Company at www.yidhifoodcolors.com

For Vidhi Specialty Food Ingredients Limited Sd/

Binin M. Manek Chairman & Managing Directo DIN: 00416441

The aforesaid is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results is available on the stock exchange website and Company's website i.e. www.bseindia.com.and vww.viksit.in

## **VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED**

CIN: L31401MH2007PLC171844

Corporate Office: 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-3020018 (Rajasthan) Regd. Office: 506, 5th floor, Plot No. B-9, Landmark Building, New Link Road, Andheri (west), Mumbai, Maharashtra - 400058 Email: cs@vetoswitchgears.com, Website: www.vetoswitchgears.com, Tel. No.:+91-141-4100410-444

### Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2024

Date : 28th May, 2024

Place : Mumbai

Note

|   |                         |                           |                         |                         |                         |                         |                           |                         |                         | (Rs. In Lak             |  |
|---|-------------------------|---------------------------|-------------------------|-------------------------|-------------------------|-------------------------|---------------------------|-------------------------|-------------------------|-------------------------|--|
|   | Standalone              |                           |                         |                         |                         | Consolidated            |                           |                         |                         |                         |  |
|   | Quarter Ended           |                           |                         | Year Er                 | nded                    | Quarter Ended           |                           |                         | Year Ended              |                         |  |
| Particulars   | 31.03.2024<br>(AUDITED) | 31.12.2023<br>(UNAUDITED) | 31.03.2023<br>(AUDITED) | 31.03.2024<br>(AUDITED) | 31.03.2023<br>(AUDITED) | 31.03.2024<br>(AUDITED) | 31.12.2023<br>(UNAUDITED) | 31.03.2023<br>(AUDITED) | 31.03.2024<br>(AUDITED) | 31.03.2023<br>(AUDITED) |  |
| Total Income from Operations (net)                    | 6,165.77                | 5,495.61                  | 5,985.36                | 20,955.45               | 19,606.47               | 7,943.75                | 8,204.92                  | 8,414.01                | 30,009.43               | 29,019.62               |  |
| Net Profit / (Loss) for the period (before Tax,       |                         |                           |                         |                         |                         |                         |                           |                         |                         |                         |  |
| Exceptional and/or Extraordinary items)               | 2,178.40                | 648.44                    | 1,327.19                | 4,023.38                | 3,108.05                | 670.66                  | 744.94                    | 597.20                  | 2,875.19                | 3,041.53                |  |
| Net Profit / (Loss) for the period before tax         |                         |                           |                         |                         |                         |                         |                           |                         |                         |                         |  |
| (after Exceptional and/or Extraordinary items)        | 2,178.40                | 648.44                    | 1,327.19                | 4,023.38                | 3,108.05                | 670.66                  | 744.94                    | 597.20                  | 2,875.19                | 3,041.53                |  |
| Net Profit / (Loss) for the period after tax          |                         |                           |                         |                         |                         |                         |                           |                         |                         |                         |  |
| (after Exceptional and/or Extraordinary items)        | 1,731.87                | 420.39                    | 968.32                  | 3,047.80                | 2,284.79                | 222.73                  | 488.78                    | 220.52                  | 1,806.31                | 2,045.35                |  |
| Total Comprehensive income for the period             |                         |                           |                         |                         |                         |                         |                           |                         |                         |                         |  |
| [Comprising profit/ (loss) for the period (after tax) |                         |                           |                         |                         |                         |                         |                           |                         |                         |                         |  |
| and other comprehensive income (after tax)]           | 1,732.95                | 421.68                    | 967.84                  | 3,052.75                | 2,289.96                | 2.68                    | 494.64                    | 136.06                  | 1,651.22                | 2,236.71                |  |
| Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)  | 1,911.50                | 1,911.50                  | 1,911.50                | 1,911.50                | 1,911.50                | 1,911.50                | 1,911.50                  | 1,911.50                | 1,911.50                | 1,911.50                |  |
| Other Equity (excluding Revaluation Reserve)          | -                       | -                         | -                       | -                       | 19,146.99               | -                       | -                         | -                       | -                       | 21,376.85               |  |
| Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing |                         |                           |                         |                         |                         |                         |                           |                         |                         |                         |  |
| and discontinued operations) (not annualised)         |                         |                           |                         |                         |                         |                         |                           |                         |                         |                         |  |
| a. Basic:   | 9.06                    | 2.20                      | 5.07                    | 15.94                   | 11.95                   | 1.17                    | 2.56                      | 1.15                    | 9.45                    | 10.70                   |  |
| b. Diluted:   | 9.06                    | 2.20                      | 5.07                    | 15.94                   | 11.95                   | 1.17                    | 2.56                      | 1.15                    | 9.45                    | 10.70                   |  |

The above is an extract of the detailed format of Standalone & Consolidated Financial Results for the quarter and Year ended 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the guarter and Year ended 31st March, 2024 is available on www.bseindia.com, www.nseindia.com and www.vetoswitchgears.com For and on Behalf of Board

Place : Jaipur Date : 29th May, 2024

HEMANT MUDDANNA SANIL (Chairman and Managing Director) (DIN :01245532 Place · Mumhai Date : May 28, 2024

The Paid up Equity Share Capital of the Company has being increased pursuant to Bonus Issue &

The Audited Financial Results for half year and year ended 31 st March, 2024 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at the meeting held on 28th May 2024. The above is an extract of the detailed format of audited Financial Results for the Half year and Year ended

March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial Results for Half year and

Year ended March 31, 2024 is available on www.bseindia.com and on the Company website on

The EPS is not annualised for the half year ended September 30, 2023 & March 31, 2024

Note

For Veto Switchgears and Cables Limited Sd/-Akshay Kumar Gurnani Managing Direcor & CEO DIN: 06888193

|  | New Markets Advisory Li<br>: Om Metro, Chandrakunj, Plot No. 51, 2nd Floor J.P. Road<br>Next to Sony Mony, Andheri (West) Mumbal 40   | d, Azad Nagar Metro Station,<br>10058   |  | सहारा वन मेडिया ॲन्ड<br>मीआवल्लः : L67120MH<br>नॉवणीक्षन कार्यालयः २५-२८,२ र मस्त   | 1981PLC02494<br>ना, प्लॉट क्र. २०९, अट  | 7<br>सांट बिल्डींग,   | www.pratahka  |  | बई, गुरुवार दि. ३० मे २०<br>र तकिंगटरमान मिलागर   |  |
|--|---|---|--|---|---|---|---|--|---|--|
| Sr           1         Total income frc           2         Net Profit/Loss           exceptional and         Net Profit/Loss           3         Net Profit/Loss           4         Total Ecception           4         Total Ecception           5         Equity Share C           6         Earnign Per Sh           10         Basic:           2         Dated:   | (Autility)         (Unitarily)           comparations and other homome         0.70         6.44           a for the pariod (before Tax,<br>a for the pariod (before Tax,<br>the second before Tax,<br>the second before Tax,<br>and and or Desnacedinary terms         (2.268)         (1.72           and and or Desnacedinary terms         (2.269)         (1.72         (1.72           and and or Desnacedinary terms         (2.269)         (1.72         (1.72           applied         (1.72         (2.269)         (1.72           applied         (1.72         (2.269)         (1.72           applied         (1.72         (1.72         (2.269)         (1.72           applied         (1.74)         (1.72)         (1.72)         (1.72)           applied         (1.74)         (1.74)         (1.72)         (1.72)           applied         (1.72)         (1.74)         (1.72)         (1.72)           applied         (1.72)         (1.74)         (1.72)         (1.72)           applied         (1.72)         (1.72)         (1.74)         (1.72)           applied         (1.72)         (1.72)         (1.72)         (1.72)           applied         (1.72)         (1.72)         (1.72)         (1.72) | Image         Image <th< th=""><th>दि. ३१ मार्च, २०२४ रोजी<br/>अतु.<br/>छ.<br/>१. कार्यवलनागप्त रुक्ष उराग्न (विव्यळ</th><th>यथा/(जेटा) (३९.०३) (४०.९५)<br/>आर्थ पर्थ) (३९.०३) (४०.९५)<br/>तरु) (३९.०३) (४०.९५)<br/>तरु) (३९.०३) (४०.९५)<br/>तरु उरका/(जेटा)<br/>तरु उरका/ (४१.५८) (४०.९५)<br/>३१५.९.५० २१५.९.५०</th><th>वेत्तीय अहवालाचा वि<br/>वर्ष</th><th>नेपटर्श         (К. लाराता )           उसप्रोतार्थ्ताता         -           अप्रोतार्थ्ताता         -           अप्रोतार्थ्ताता         -           अप्रोतार्थ्ताता         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -</th><th>नवी दिल्ल<br/>: देशांतर्गत वि<br/>प्रवाशांसाठी एक<br/>यानुसार, वेव चेव<br/>महिला प्रवाशांना<br/>सीट आधीच बु<br/>आहे. त्यानुसार ल<br/>महणजेच, जर एर<br/>महिलेच्या शेजा</th><th>गी, दि. २९ (वृत्तसंस्था)<br/>मान कंपनी इंडिगोन महिला<br/>खास सुविधा सुरू केली आहे.<br/>रून वरप्यान सीट निवडताना<br/>आता इतर महिलांनी कोणती<br/>क केली आहे, ते पाहू येणार<br/>आपला सीट निवडू प्राक्तात.<br/>आपला सीट निवडू प्राक्तात.<br/>यो आपली सीट हवी असेल<br/>तरो करण्याचा पर्याय मिळणार.</th><th>आहे. मार्केट रिसर्चनंतर ही सेव<br/>आल्याचे एअरलाहनचे कणणे<br/>महिला प्रवाशांसाठी युवासाचा<br/>आरामवाक कवा युवासाठी हा<br/>करण्यात आली आहे. हा एक<br/>आहे, विशेषत: एक्ट्याने प्र<br/>महिलांसाठी, ज्याय्युठे त्यांना<br/>करण्यात्मव दुभन्या महितेने घे<br/>रोजारी जागा बुक करता येते, अ<br/>मूलणे आहे.</th><th>। सुरू करण्यात<br/>आहे. तसेच,<br/>अनुभव अधिक<br/>ही सुविधा सुरू<br/>चांगला उपक्रम<br/>वास करणाऱ्या<br/>सुरक्षिततेच्या<br/>तलेल्या सीटच्या</th></th<>   | दि. ३१ मार्च, २०२४ रोजी<br>अतु.<br>छ.<br>१. कार्यवलनागप्त रुक्ष उराग्न (विव्यळ   | यथा/(जेटा) (३९.०३) (४०.९५)<br>आर्थ पर्थ) (३९.०३) (४०.९५)<br>तरु) (३९.०३) (४०.९५)<br>तरु) (३९.०३) (४०.९५)<br>तरु उरका/(जेटा)<br>तरु उरका/ (४१.५८) (४०.९५)<br>३१५.९.५० २१५.९.५०   | वेत्तीय अहवालाचा वि<br>वर्ष   | नेपटर्श         (К. लाराता )           उसप्रोतार्थ्ताता         -           अप्रोतार्थ्ताता         -           अप्रोतार्थ्ताता         -           अप्रोतार्थ्ताता         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         -           १९४         - | नवी दिल्ल<br>: देशांतर्गत वि<br>प्रवाशांसाठी एक<br>यानुसार, वेव चेव<br>महिला प्रवाशांना<br>सीट आधीच बु<br>आहे. त्यानुसार ल<br>महणजेच, जर एर<br>महिलेच्या शेजा   | गी, दि. २९ (वृत्तसंस्था)<br>मान कंपनी इंडिगोन महिला<br>खास सुविधा सुरू केली आहे.<br>रून वरप्यान सीट निवडताना<br>आता इतर महिलांनी कोणती<br>क केली आहे, ते पाहू येणार<br>आपला सीट निवडू प्राक्तात.<br>आपला सीट निवडू प्राक्तात.<br>यो आपली सीट हवी असेल<br>तरो करण्याचा पर्याय मिळणार.   | आहे. मार्केट रिसर्चनंतर ही सेव<br>आल्याचे एअरलाहनचे कणणे<br>महिला प्रवाशांसाठी युवासाचा<br>आरामवाक कवा युवासाठी हा<br>करण्यात आली आहे. हा एक<br>आहे, विशेषत: एक्ट्याने प्र<br>महिलांसाठी, ज्याय्युठे त्यांना<br>करण्यात्मव दुभन्या महितेने घे<br>रोजारी जागा बुक करता येते, अ<br>मूलणे आहे. | । सुरू करण्यात<br>आहे. तसेच,<br>अनुभव अधिक<br>ही सुविधा सुरू<br>चांगला उपक्रम<br>वास करणाऱ्या<br>सुरक्षिततेच्या<br>तलेल्या सीटच्या |
| 31st March,2024 file<br>Requirements) Reg  | an extract of the detailed format of the audited Financial Re<br>d with the Stock Exchange under Regulation 33 of the SEE<br>Juditions, 2015. The full Format of the Financial Results a<br>seindia.com and Company's website.  | suits for the Quarter and year ended<br>8 (Listing Culgators and Disdosure<br>re available on the website of Stock<br>For and on behalf of the Board<br>Std.  | सोम्प<br>दीप :<br>वरील अज्ञाल सेवी (सूची अनिवार्यता व<br>दि. ३१ मार्च, २०२४ अन्येर वर्ष प्रवर्ष अन्येर   | (०.२०) (०.२०)<br>विमोचन आवस्पकता) विनियमन, २०१५ जा विनि<br>लेखामग्रेलित विनीव अञ्चयालाचा विस्तृत सारांग आहे.<br>w.bseindia.com व कंपनीची वेमसाइट् वर उपल  | (०.२९) (०.<br>यमन ३३ अंतर्गत स्टॉक<br>संपूर्ण प्रारुप दि. ३१ मार्च<br>ष्य आहे.  | ६२) (०.८९)<br>एक्सचेंज सह दाखल<br>i, २०२४ यांच्या विलीय   |   | र्बेचमार्के कम्प्युटर स<br>संभवष्ट छः : L72000MI<br>केन कार्बालय पना : चुनिट छः २, २ रा मनल, उ<br>वीरा देखई रोड, अंगेरी (प<br>info@benchmarksolutions.com येब  | H2002PLC137752<br>योगी वापर हाऊस, प्लॉट क्र. २३२, शाह इंड. इस्<br>), मुंबई ४०० ०५३<br>साइद : <u>www.benchmarksolution.c</u>   |  |
| Date: 29.05.2024<br>Place: Mumbai  |   | ABDULRAHİM ALLABUX KHAN<br>Director<br>DİN :05152917  | दिव्हाण : लखनऊ<br>हि. २९ मे, २०२४  |   | য়াও  | (विवेकु रॉय चींधरी)<br>संचालक<br>संचालक<br>सबएन : ०४६६३९९५  |   | दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या<br>अखेरकरिता लेखापरिक्षेत वि<br>विदरच  |   | (रु. लाखाल)<br>अखेर  |
| নট্যমীফুল ফ<br>হি:   | डीसी इन्फोटेक ॲन्ड कम्प्युनिकेशन<br>संआवएन : U74999MH2019PLC319622<br>प्रायांत्व : युनिट क्र. २, असिरटोक्रेट, तळ मजला, लम्या कंपाऊंड, मोज़ा<br>२१ गार्च, २०२४ रोवी संपतेल्या त्रिवाही व व्यं अखोरकीता संखार्वाक्षीत स्थार्य   | रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९  | नॉर्रणीकुन कार्यालय : ४२१, ४ थ।<br>सं<br>ई-मेल आयडी  | आदी इंदुस्ट्रिज लिमिटेड<br>गबला, केलाल प्लाझा, आर-ओडीओन गॉलबबढ,<br>गबाबख : L25203MH 1994PLC02060:<br>: aadi.industrics@hotmail.com सुर. ऋ<br>बा तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरिक्षीत  | पाटकोण (पूर्व), सुंबई –<br>53<br>. ९८६९४४१११८   |   |   | लावधीकरिता निव्वळ नम्म/(तीटा)  | रीक्षित) (लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित)<br>०१.४२ १३२२.५३ ३५२३.९५   | 3988.89  |
| 4/4 अत्रिकीय में काराय<br>तेला अत्रिक बाराय<br>तेला (अत्रिक क्षा)<br>(अत्रिक क्षा)<br>कार्यवादिक त्राय<br>कार्यवादिक कार्यवादिक<br>कार्यवादिक कार्यवादिक<br>कार्यवादक कार्यवादिक<br>कार्यवादक कार्यवादक<br>कार्यवादक कार्य<br>कार्यवादक कार्यवादक<br>कार्यवादक कार्य<br>कार्यवादक कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार<br>कार्य<br>कार्य<br>कार<br>कार<br>कार्य<br>कार्य<br>कार्य<br>कार<br>कार्य<br>कार<br>कार्य<br>कार<br>कार्य<br>कार<br>कार<br>कार<br>कार<br>कार<br>कार<br>कार<br>कार<br>कार<br>कार | त जना   | Instruction         Instruction           1222         Contrast Direction           1223         Contrast Direction           1224         Contrast Direction           1224 <td< td=""><td>143, िरायाण<br/>१८. वार्णालाव्या प्रमुख म्छात्र<br/>२. पर पूर्व आध्यात्रिक निष्ठमा मार्गा<br/>२. पर पूर्व आध्यात्रीकनि निष्ठमा प्रारं<br/>२. पर प्रारं भारामार्थनिक निष्ठमा प्रारं<br/>२. पर प्रारं भारामार्थनिक निष्ठमा प्रारं<br/>२. पर प्रारं भारामार्थनिक निष्ठमा प्रारं<br/>२. पर प्रारं भारामार्थनिक निष्ठमा प्रारं<br/>२. पर्वेतीका ४. पर आगितिक प्रारंभिक निष्ठमा प्रारं<br/>२. पर्वेतीका ४. पर आगितिक निष्ठित मा<br/>वेप्यार्थनिक तावेव्याप्रसं निष्ठित मा<br/>वेप्यार्थनिक तावेव्याप्रसं निष्ठित मा<br/>व्याप्त प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br/>२. प्रारंभ्य प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br/>२. प्रारंभ्य प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br/>२. प्रारंभ्य प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br/>२. प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br/>२. प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br/>२. प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br/>२. प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br/>२. प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रातंभ्यात्र प्रातंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रातंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रातंभ्यात्र प्रारंभ्यात्य प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्याय्य प्रारंभ्यात्र प्रारंभ्य (प्रातंभ्य प्रारंभ्य प्रारंभ्यात्य प्रारंभ्य (प्रारंभ्य प्रारंभ्य प्रारंभ्य प्रातंभ्य (प्रारंभ्य प्रारंभ्य प्रातंभ्य</td><td>Rearch articlesfor           V trait,<br/>2004         21 fights,<br/>2004         2004           100         2003         2003           100         0.00         ((x,y))           101         0.00         ((x,y))           11         0.00         ((x,y))           101         0.00         ((x,y))           102         0.00         ((x,y))           11         0.00         ((x,y))           11         0.00         ((x,y))           11         0.00         ((x,y))           11         0.00         ((x,y))           12         0.00         ((x,y))           13         0.00         ((x,y))           14         0.00         ((x,y))           15         0.00         ((x,y))           16         0.00         ((x,y))           17         0.00         ((x,y))           18         0.00         ((x,y))           19         0.00         (</td><td>unit           38         unit,         38         <td< td=""><td>(8, engan)<br/>avicuptim<br/>4, 3 24 avid,<br/>( 2003)<br/>8 avicuptim<br/>0<br/>0<br/>0<br/>10<br/>10<br/>10<br/>10<br/>10<br/>10<br/>10<br/>1</td><td>(आधितिक () आखी<br/>बातकाश्रीभार्तित () आखी<br/>आत्मिक सिंहरी आग क<br/>() आत्मिक सिंहरी आग क<br/>() आत्मिक सिंहरी आग<br/>अल्प दिंसरी<br/>जन्म दिंसरी<br/>जन्म क्रिकेस<br/>प्रमुख<br/>बी, रोगम<br/>अर्द्धवीय्य सि, ३० नरवे<br/>ये प्रे<br/>, रे. से () स्वर्भी शि</td><td>त निवास उपरा (गेरार)<br/>केंग वाणिवार)<br/>किंग वाणिवार)<br/>केंग वाणिवार)<br/>पर्वसार्थन वाणिवार)<br/>पर्वसार्थन वाणिवारी<br/>पर्वसार्थन वाणा केंग वाणा<br/>केंग वाणा केंग वाणा केंग वाणा<br/>केंग्र राजा केंग<br/>केंग्र राजा केंग वाणा केंग्र केंग वाणा<br/>केंग्र राजा केंग वाणा केंग्र वाणा केंग्र<br/>केंग्र राजा केंग्र राजा केंग्र<br/>केंग्र राजा केंग्र राजा केंग्र<br/>केंग्र राजा केंग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा केंग्र<br/>कांग्र राजा केंग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा केंग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा के कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा के कांग्र</td><td>हरिता यार्थिको माही.<br/>तीव अहवाल मर्यावीत केला आहे व दि. २८ मे, २<br/>२. च्या विनियम्ब ३३ अंतर्गत वाखल स्टॉक</td><td>स बोनस जारी केला<br/>१०२४ रोजी सभेकरिता<br/>एक्सर्वेजसह दाखल</td></td<></td></td<> | 143, िरायाण<br>१८. वार्णालाव्या प्रमुख म्छात्र<br>२. पर पूर्व आध्यात्रिक निष्ठमा मार्गा<br>२. पर पूर्व आध्यात्रीकनि निष्ठमा प्रारं<br>२. पर प्रारं भारामार्थनिक निष्ठमा प्रारं<br>२. पर प्रारं भारामार्थनिक निष्ठमा प्रारं<br>२. पर प्रारं भारामार्थनिक निष्ठमा प्रारं<br>२. पर प्रारं भारामार्थनिक निष्ठमा प्रारं<br>२. पर्वेतीका ४. पर आगितिक प्रारंभिक निष्ठमा प्रारं<br>२. पर्वेतीका ४. पर आगितिक निष्ठित मा<br>वेप्यार्थनिक तावेव्याप्रसं निष्ठित मा<br>वेप्यार्थनिक तावेव्याप्रसं निष्ठित मा<br>व्याप्त प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br>२. प्रारंभ्य प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br>२. प्रारंभ्य प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br>२. प्रारंभ्य प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br>२. प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br>२. प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br>२. प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br>२. प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (पर २) मार्ग्स<br>२. प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रातंभ्यात्र प्रातंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रातंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रातंभ्यात्र प्रारंभ्यात्य प्रारंभ्यात्र प्रारंभ्यात्र (प्रारंभ्याय्य प्रारंभ्यात्र प्रारंभ्य (प्रातंभ्य प्रारंभ्य प्रारंभ्यात्य प्रारंभ्य (प्रारंभ्य प्रारंभ्य प्रारंभ्य प्रातंभ्य (प्रारंभ्य प्रारंभ्य प्रातंभ्य | Rearch articlesfor           V trait,<br>2004         21 fights,<br>2004         2004           100         2003         2003           100         0.00         ((x,y))           101         0.00         ((x,y))           11         0.00         ((x,y))           101         0.00         ((x,y))           102         0.00         ((x,y))           11         0.00         ((x,y))           11         0.00         ((x,y))           11         0.00         ((x,y))           11         0.00         ((x,y))           12         0.00         ((x,y))           13         0.00         ((x,y))           14         0.00         ((x,y))           15         0.00         ((x,y))           16         0.00         ((x,y))           17         0.00         ((x,y))           18         0.00         ((x,y))           19         0.00         ( | unit           38         unit,         38 <td< td=""><td>(8, engan)<br/>avicuptim<br/>4, 3 24 avid,<br/>( 2003)<br/>8 avicuptim<br/>0<br/>0<br/>0<br/>10<br/>10<br/>10<br/>10<br/>10<br/>10<br/>10<br/>1</td><td>(आधितिक () आखी<br/>बातकाश्रीभार्तित () आखी<br/>आत्मिक सिंहरी आग क<br/>() आत्मिक सिंहरी आग क<br/>() आत्मिक सिंहरी आग<br/>अल्प दिंसरी<br/>जन्म दिंसरी<br/>जन्म क्रिकेस<br/>प्रमुख<br/>बी, रोगम<br/>अर्द्धवीय्य सि, ३० नरवे<br/>ये प्रे<br/>, रे. से () स्वर्भी शि</td><td>त निवास उपरा (गेरार)<br/>केंग वाणिवार)<br/>किंग वाणिवार)<br/>केंग वाणिवार)<br/>पर्वसार्थन वाणिवार)<br/>पर्वसार्थन वाणिवारी<br/>पर्वसार्थन वाणा केंग वाणा<br/>केंग वाणा केंग वाणा केंग वाणा<br/>केंग्र राजा केंग<br/>केंग्र राजा केंग वाणा केंग्र केंग वाणा<br/>केंग्र राजा केंग वाणा केंग्र वाणा केंग्र<br/>केंग्र राजा केंग्र राजा केंग्र<br/>केंग्र राजा केंग्र राजा केंग्र<br/>केंग्र राजा केंग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा केंग्र<br/>कांग्र राजा केंग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा केंग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा के कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा के कांग्र<br/>कांग्र राजा के कांग्र</td><td>हरिता यार्थिको माही.<br/>तीव अहवाल मर्यावीत केला आहे व दि. २८ मे, २<br/>२. च्या विनियम्ब ३३ अंतर्गत वाखल स्टॉक</td><td>स बोनस जारी केला<br/>१०२४ रोजी सभेकरिता<br/>एक्सर्वेजसह दाखल</td></td<> | (8, engan)<br>avicuptim<br>4, 3 24 avid,<br>( 2003)<br>8 avicuptim<br>0<br>0<br>0<br>10<br>10<br>10<br>10<br>10<br>10<br>10<br>1  | (आधितिक () आखी<br>बातकाश्रीभार्तित () आखी<br>आत्मिक सिंहरी आग क<br>() आत्मिक सिंहरी आग क<br>() आत्मिक सिंहरी आग<br>अल्प दिंसरी<br>जन्म दिंसरी<br>जन्म क्रिकेस<br>प्रमुख<br>बी, रोगम<br>अर्द्धवीय्य सि, ३० नरवे<br>ये प्रे<br>, रे. से () स्वर्भी शि | त निवास उपरा (गेरार)<br>केंग वाणिवार)<br>किंग वाणिवार)<br>केंग वाणिवार)<br>पर्वसार्थन वाणिवार)<br>पर्वसार्थन वाणिवारी<br>पर्वसार्थन वाणा केंग वाणा<br>केंग वाणा केंग वाणा केंग वाणा<br>केंग्र राजा केंग<br>केंग्र राजा केंग वाणा केंग्र केंग वाणा<br>केंग्र राजा केंग वाणा केंग्र वाणा केंग्र<br>केंग्र राजा केंग्र राजा केंग्र<br>केंग्र राजा केंग्र राजा केंग्र<br>केंग्र राजा केंग्र<br>कांग्र राजा के कांग्र<br>कांग्र राजा के कांग्र<br>कांग्र राजा केंग्र<br>कांग्र राजा केंग्र<br>कांग्र राजा के कांग्र<br>कांग्र राजा के कांग्र<br>कांग्र राजा के कांग्र<br>कांग्र राजा के कांग्र<br>कांग्र राजा केंग्र<br>कांग्र राजा के कांग्र<br>कांग्र राजा के कांग्र राजा के कांग्र<br>कांग्र राजा के कांग्र<br>कांग्र राजा के कांग्र | हरिता यार्थिको माही.<br>तीव अहवाल मर्यावीत केला आहे व दि. २८ मे, २<br>२. च्या विनियम्ब ३३ अंतर्गत वाखल स्टॉक  | स बोनस जारी केला<br>१०२४ रोजी सभेकरिता<br>एक्सर्वेजसह दाखल   |
| अ. क्र विव<br>१. कार्यवलनातृन एव<br>२. कर पूर्व नका<br>३. कर पश्चान नका  | मिम्मुद्री अपने सिम्मुद्री अपने<br>इ.१.०३.२०१४ इ.१.१२.२०१३<br>मेर्ग्रालविक्र अन्याध्यात्रिक सेम्प्रायविक्र<br>कृम मस्युत्त १.५.२२.२.१ १०.२२०.२६ १.९.१२२.२९<br>५७४.१६ २८.९४.२१.२२ २४८.५२   | त लेखार्ग्सकित लेखापरीक्षित<br>: ४६,०६५,७८ ३५,१८९.३८<br>: १,५६३.६१ ९४८.८५   | दि. ३१ मार्च, २०२४ रोमी अखोर वर्ष अखोरकलि  | (०.०८) (०.०५)<br>विग आयस्वरुता) विनियम २०१५ च्या विनियम २<br>ता सबयी सेखापरीडित विनीय अहससाच्च सिल्तुन प्र<br>इट <u>https://www.bscindia.com</u> व कंगनीची  | ३ अंतर्गत स्टॉक एक्समेंचे<br>रूपांचे सारांश आहे. तिमा<br>वेबसाइट <u>www.aadi</u>  | ही व वर्ष अखेर विनीय<br><u>industrics.com</u><br>दी इंद्रस्ट्रिज लिमिटेड्   | दि. ३१ मार्च, २०२५<br>दि. ३१ मार्च, २०२५  | अखेर अर्ध वर्ष व वर्ष अखेरकतित लेखापरीक्षित ।<br>ट करिता वित्तीय अहनालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक<br><u>arksolution.com</u>   | मीव अश्वाल विस्तृत प्रारूपाया सारांज्ञ. विगीव न<br>सर्वेव वेवसाहट <u>www.bscindia.com</u> वर<br>संखालक बंडळाच्या वर   | वर्ष व अर्ध वर्ष अखोर<br>व कंपनीची वेजसाइट   |
| <ol> <li>एक् ण सर्वसमावेर</li> <li>टिवः</li> <li>ए. वगील हे सेवी (एलओडे<br/>अलेडागॉकित विगीव :<br/>and www.bseindiac</li> </ol>  | ११६ उत्पन्न ४२१.२६ २१६.५६ २१६.५६<br>डो.अ.इ.) चिरियम् २२०१५ च्या विस्थित ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंसेसस राधात ति<br>अख्यालाचा विस्तृत प्राप्तचारा साहे. संपूर्ण तिमाही विलीय अख्याल यांचा २  | : १.१६०.९६ ७४७.५४<br>मार्थी व नऊ महिने अस्टोर दि. ३१.०३.२०२४ करिता<br>संसूर्ण प्रारूप दररसई येबसाइट www.rosinda.com   | दिव्हाणः : मुंबई<br>चि. २९ मे, २०२४  |   | स्यव  | सही/-<br>ऋषभ शाह<br>सधापकीय संचालक<br>यएन : ०१९४४३९०)   | विकाणः : सुंबई<br>वितांकः : २८ मे, २०२१   | \$   | अध्यक्ष च व्यव  | सही/-<br>डेमंत मुद्दाना साविल<br>स्थापकीय संचालक<br>विएन : ०१२४५५३२  |
| २. वरील अलेखापरीकिंग<br>रचांच्या लेखा समितीन<br>ठिकाण : मुंबई<br>दि. २९ मे, २०२४   | विणोव आव्याल निमानी व रुकमोनि अग्रोत दि. ३१.०३.२०२४ चा दि. ३१ थे.<br>ध्ये पुर-नियॉलि केसा आहे व दि. २१ वे, २०२४ तेत्री बुख्यत, १२.०० च. मं  | ०२४ सेनी षुष्पार १०.०० या. आयोशित समेमध्ये<br>सु केला आहे.<br>डोसी इन्कोर्टक अन्ड कम्युनिकेशन सिलविटेडकरिता<br>सहि/-<br>प्रेतनकुमार सिलविंचा<br>(डॉआपएएन ०६०३१४०८)<br>व्यवस्थायपरी संचालक   |  |   |   | 6P  | ramal   | पिरामल कॅपिटल ॲण्ड ह<br>तीआवएनः एल६५९१०एमएव१९८४पीएल<br>हेन्नीव कार्यालय : एचडीआवएल टॉवर्स, तळ<br>दोर्बर - ४०० ०५१, महाराष्ट्र,   | <b>सी०३२६३९</b><br>मजला अनंत कानेकर मार्ग, स्टेशन रोड, वॉव्रे   | (पूर्व),   |
|  |   |   | कॉर्पोरेट ओळख क्रमांक : वु६७१९०एमएच  | <b>सेट रिकन्स्ट्रवञ्चन कंपनी</b><br>२००७पीएलसी७४२८७<br>र्जी, आष्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंब  |   | ताबा सूच  | ना स्थावर मालमत्तेकी  | गैवणीकृत कार्वालव : जुनिंदक, ६०१, ६वा मः<br>स्थानी जंबचन, फावर स्टेशन सथोर, एल बी एस<br>ता चियम ८-(१) सिक्युरिटी इंटरेस्ट. (एग<br>न्द्र रिकल्स्ट्रवशन ऑफ, फिलान्शियल अंसेटर  | । मार्ग, कुली (पश्चिम), मुंबई - ४०० ०७०<br>स्रोर्समेन्ट,) रूल्स, २००२ नुसार आणि   | परिशिष्ट-४   |
|  | आहिरि सु स्टार<br>पुरुष गांधे से आते और, देख पुरुष मेक साला जाने<br>भेला ती जे, काई प्राय हु, 4, भू का साला, जिन्दी<br>आते के प्रेल के 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1,   | नाभावीं, म्राजनेत नाशभीकर्ती हे मिन्मुनेटर<br>अंतर्गत रिग्राम्स कॅपिस्ट ऑप्स ट्रेसिंग प्रथम<br>आंत्री मिन्मुराईट देस्टर (राश्त्रेमेंप्रेप्ट) अन्ति<br>केल्रेला क्रेस्टर (मार्कस्रेदर) व्यक्तिरदावा म<br>संपत्नी, रिप्तास कॅपिस्ट ऑप्स होति पर<br>मान्मारा रोपा प्रकारिकाओ केटी रिप्तास्त्र<br>वाजाराई पिनुस केले, आप उन्हरने किस<br>एक्स पर्यास आसार्थ राशे असू कॉरा,<br>अंधिकरी आस्त्री वार्षात्र राश्त्रमिंदनी<br>विवार 4 अवार कार्यात्र सार्वा स्वरती<br>विवार 4 केला कार्यात्र सारायां स्वरती   | त्मः शिमिद्रेद्धः पूर्वाची दिवाण होदिग प्रधानात्मः<br>१, २००२ च्या तिकः स सत्वविद्या कला १ है।<br>गागी चुराना चारी केली होती आर्गी मदा सुराना<br>क्यी अवराजना पार्वुल्युसार ६.२४ गाते २०२<br>तास तिमिदेद्धं पूर्वीयों विद्याल होतिग घत्वनान्स<br>तार त्रिविमिद्ध्या तारी स्वर्ते अधिकार, जी<br>सहर-कार्यवाल स्वर्त्त प्राधानिवार व सर्वसामाम वर्तात्म<br>तार वहरा प्रधाना कला १ ६ वे व्यवस्था माल्य तेवा<br>किंदा व्यवारा व्यवाल मुन्दू के लेलव्या मालयतेवा<br>कार्यात्वर कोण्डाता व्यवसा स्वरूत के आप्ति स  | समत्ते करिता)<br>अस्य अब्द एकाधेमिन्द्र आत सिन्दुरिय इंटर<br>अधिप्रका दिनिदिद स्तरादा साता ये आपिकुल क<br>प्राया सार्वप्रधानु ६० डिस्टार्थना आत सम्राह्म<br>प्राया सार्वप्रधानु ६० डिस्टार्थना आत सम्राह्म<br>केरीजार कलिदिव स्तुर आत क्रिस्टार्थना स्तुर<br>केरीजार कलिदिव स्तुर आत क्रेस्टार्थना स्तुर<br>केरीजार कलिदिव स्तुर आत क्रेस्टार्थना स्तुर<br>केरीजार किस्टिट का स्तुर<br>केरीजार का किस्टार्थना स्तुर<br>केरीजार का किस्टार्थना स्तुरिका स्तुर<br>का प्राय्ति स्तुर सार का किस्ता केरीजा क<br>का प्रायास स्तुर<br>का प्राय्ति स्तुर सार किस्ता केरीजा कर्मटायास<br>का प्राय्ति स्तुर सार केरीजा कर्मटायास सा  | भिकारी आहेत<br>ांनी खाली नमूद<br>नमूद राइस नमा<br>मेंट क्यार म्हणून<br>तंत्रवित सुरक्षा<br>अंतनिंहित सुरक्षा<br>अंतनिंहित सुरक्षा<br>र.समूद केलेली<br>स्रस्तीमाम्ब<br>नि सर्वमामान्य<br>नी परतफेडीच्या  | असमर्थ उसले असू-<br>कलम १३(४) सह<br>वेधग्यात येत आहे<br>सर्वसाधारणपणे ज-<br>कॅपिटल अॅण्ड होर्गि<br>अ. कर्जवार<br>इ. (कर्ज खाते क्र. १<br>नालासोपाय शाम  | कर्जदार/जामीनदार/तारण्<br>वाचिता सिक्युपिटी इंदरेस्ट<br>दे , प्रतिभूत मालमत्ता सोख्ट<br>तेला याद्वारे मालमत्तेचा व्य<br>जामिनदाराचे नाव<br>८८८००००२०५४)/<br>वा), रितेश मुलराज<br>() पूचा रितेश रायचना   | वाले असलेका अधिकाराउंतांका कर्वता?<br>(राष्ट्रोधीट) भाषा २००२ था। विषाय ८ अत्<br>(राष्ट्रोधीट) भाषा २००२ था। विषाय ८ अत्<br>(राष्ट्रोधीट) भाषा २००२ था। विषाय ८ अत्<br>(राष्ट्रे प्रियादी प्रार्थित २ वेकेसांका कार्याता<br>ताल व्यावारा १ वेदे नमुद्र केलेका राष्ट्रमेगाठी<br><b>उतिरुद् प्राराधनार्व वेदां नहरित्वा</b> राष्ट्रमेगाठी<br><b>प्रतिषेद पार्वापती वेदां वेदां रा</b><br>(प्राराधीत)<br>प्रतावेद वा बाद्र नहरिद्व, २००२, २००२,<br>प्राराधात्वा, एकि, सित केष कड़ोताली,<br>गुविव का साठी राष्ट्र वाक, सित का मा<br>युठीव्य ना साठी राष्ट्र वाक, सित का  | ात बेत आहे की, खालील स्वाक्षरीकल्पौनी<br>वये त्यांना प्राप्त कर्जवार/सहकर्जवार/आ<br>1 कल्म १३(८) ची तरतूद आहे. विशेषत:<br>आहे आणि मालमत्तेशी करेणताही व्यवहार   | सदर कायदचाच्या<br>मीनदार यांचे लक्ष<br>कर्नदाराला आणि  |
|  | श्रीत, हिता सुंहमा नेतर पा आती अविधानंत्रक सारक अहला<br>सार प्रतिष्ठाय<br>- वासुझे की वाहरे कोंगठी अन्तरिक सार कहिं, कोंगता जोगतानी<br>कही सारहण्यात लोनी सार सोबंगत कार प्रतिदर्शपत उगलेपासून<br>हैंद विजयार्थेण आज मानस पाँचाल अति दिनिति कडील सार्गन<br>पाँचय परचाह या वाहीत कार्यातर केरे मुच्लि/वीकी कारे<br>आवर्यक आते.   | प्रतिभूत मालमता सोडविण्पासाळे उपलब्ध केळे<br>अ. कर्जवार/बामिनवाराचे नाव<br>इ. (जर्ज गाते क.१३९००००२३८५)/भ   | संदर्भात कार्यदाच्या कलम १३ चे उपकलम (८)<br>प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थाव<br>गंडप पालमत्तेचे मर्व भाग व संड - प्लॅंट  | ची तरतुव आहे.<br>र मालमत्ता) मागणी सूचना<br>दिनांक आणि रक्षम  | ताबा<br>दिनांक<br>२७.०५.२०२४  |   | म००९७०७३)/ ठाणे<br>पादील (वर्जवार) अलका<br>विरर१)   | मालमतेचे सर्व भाग व छंड - फ्लॅट.इट.१०३,<br>पहिला मजला, ए-विंग, साई राम पॅराडाईज<br>एनएक्स, सर्व्हेनंबर ७१, हिंसा अम्रांक १४ आणि<br>१९, गाव देवरुंग, तालुक्ड भिवेंद्यी ठाणे महाराष्ट्र-   | वि.०८/११/२०२३ रोजी<br>रु.९,७६,४७८/-रुपये नऊलाख<br>शहाहत्तर हजार चारशे अदुद्ध्याहतर<br>आणि फज़,पैसे शून्य  | २५ मे २०२४   |
|  | ानसंच प्रधान केन्द्र<br>आप. दिन्द सुंहतन केनन<br>प्राप्तंडल्यांन<br>१६. ३०.८५.२०२४<br>(प्राइतेन प्राः ३१  | शाखा ), हरप्रोतसिंग बी सुरी (कर्बवार)<br>हरप्रीत सुरी (सह-फर्नवार१)<br>२ (कर्ब खाते क.२०५०००४२१८३)/ ए   | सेक्टर २८ ऑटो स्टॅंड जवळ, वाशी,<br>राणे महाराष्ट्र:-४००७०३   | , नवी मुंबई एक कोटी सोळा लाख पंधरा<br>हजार सहारो चार आणि फल.<br>पैसे शून्य  | 25.04.2078  | दिदवाळा शाखा  | ६२००००२०९९)/<br>, मोहम्मद गुफ्रान फारुकी<br>ोहम्मद गुफ्रान परस्की   | ४२१३०२<br>मालमतेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट क्रमांक<br>१००३, १० वा मजला, एविंग स्ट्रोन फ्लॉवर,<br>रईस हावस्सूहत समोर गौरीपाडा, भिवंडी, ढागे<br>दाणे महाराष्ट्र- ४११३०२   | दि.२५/०९/२०२३ रोजी<br>इ.१७,३२,३६६/- रुपवे स्तरा लाख<br>जनीस हजार तीनरो सहासष्ट आणि पैसे<br>ज्ञत्य फक्त  | २५मे २०२४  |
| -  | जाहीर सूचना<br>सूचना देष्यात येते की, विक्रेता व पुष्टी पक्ष अर्थात   | राखा), विनोव पद्मासनन (कर्तवार) पूज<br>पद्मासनन (सह-कर्तवार १) कहाचना इंड<br>प्रायव्हेद लिगिदेड (सह-कर्तवार २)  | ा तिनोव सबला, ए १४ इमाल, रॉक्ल सिरी र<br>अन्द्रीज गाव जवळ, शहापुर आसनगाव पूर्व,<br>महाराष्ट्र:- ४२१६०१   | तेक्टर १, कळमे<br>ठाणे ठाणे<br>तेवाळीस लाख वीस हजार<br>सातशे दोन आणि पैसे शून्य<br>फक्त   |   | ४ (कर्ज खाते क्र.<br>बोरिवली शाखा   | ९१००००३३३४)/<br>, उदव एन देवालिगा<br>। उदय देवालिगा (सह-  | मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट.क्र. २०१,<br>दुस्सा मजला, जीवदानी अर्चना अपार्ट, देशपुख<br>बंगलो जवळ, डॉंगरपाडा गावळण विसर पश्चिम<br>ग्राणे महाराष्ट्र:- ४०१३०३  | वि.२८/०८/२०२३ रोजी  | २५मे २०२४  |
|  | <ol> <li>श्रीम. प्रसिला सुर्थकांत माने (विवाहित<br/>मुलगी) २. श्री. वाक्ट्रजयसा बेळे (मुलगा)</li> <li>श्रीम. माया विजय सोनावले (विवाहित<br/>मुलगा) ४. श्री. भागयत वयराम बेळे (मुलगा)</li> <li>श्रीम. बविता विलास माने (विवाहित</li> </ol>   | ३ (तत्वं धाते ऊ.०२५०००००२५.१५)/<br>शाखा), मोहम्मव फररूत अनुवत्रत दुरेश<br>(वत्वंवर) सायरा अबुववत्र दुरेशी (सह-<br>१)  | ी गोवर्थन अपार्ट, आनंद आश्रम इंग्लि<br>क्लंदार पालपर चार रोड पालपर ढाणे महारा  | श स्कूल जनळ<br>१:- ४०९४०४<br>१:- ४०९४०४<br>आरक्षे अदुद्ध्याण्पन आणि<br>पैसे शून्य फल.   |   | करूयाण शाखा)  | ६९००००८७९६)/<br>, अविनाश जैस्वाल<br>अविनाश जैस्वाल (सह-   | मालमतेचे सर्व भाग च खंड, - फ्लॅट क्रमांक<br>३०८, ३रा मजला, (बी विंग) इमारत ई१ शांती<br>पार्क कोडौसोलि, ऑर्चिंड पेटल्स प्रोजेक्टच्या<br>बाजूला, म्हादा कॉलनी, मोरिवली, अंबरनाथ<br>(पू) ठाणे महाराष्ट्र:- ४२१५०१   | वि.१७/११/२०२३ रोजी<br>२.९,९९,४९९/- स्पर्ये नकलाख<br>नव्याण्णव हजार चारशे नव्याण्णव आणि<br>फला.पैसे शून्य  | २५मे २०२४  |
|  | मुलगी) हे सर्व विवंगत श्री. जपराम बाखू बेळे व<br>श्रीम. जित्राबाई जयराम बेळे वांचे काव्देशीर<br>वारस. आहेत व त्या दोपांचा मृत्यू झाला आहे.<br>श्रीम. जिलाबाई वरपाम सेळे यांचे नाव<br>अभिहरकांकन करार, विकास करार यामध्ये  | ४ (वर्त्त्रं खाते ज्ञ.२४१००००२४५)/ अ<br>शाखा), अफसर दशांत खान (कर्त्त्रया)<br>खान (सह-कर्त्त्रवार१)   |  | सोलि, रु.४६,६३,६४९/- रुपये<br>Iz ७ च्या सहेचाळीस लाख वेसष्ट हजार  | 75.04.7075  | मुंबई मेट्रो शाखा   | ५०००००३१८३०)/<br>), इंतेझार हसेन मन्सुरी<br> न बक्त अली शेख (सह-  | भालमतेचे सर्वभाग व खंड - फ्लॅट क्रमांक<br>७०२, ७वा मजला, मानशी एन्कोव्ह,<br>कार्जागाव, राज इस्टेट्रसमोर, मीरारोड पूर्व,<br>द्युणे, महाराष्ट्र:- ४०११०७   | दि.३१/०७/२०२३ रोजी<br>३.३२,३१,९५१.०४ /- रुपये वत्तीस<br>लाख एक्ट्रांस इजार नऊसे पन्नास आणि<br>फक्त चार पैसे   | २५मे २०२४  |
|  | निर्देशित केले आहे व त्यांच्या मृत्यूनंत फ्लॅंट जागा<br>व त्यांचे शेअर्स भांडवल त्यांच्या सर्व पाच वरील<br>निर्देशित मुले यांच्या नावे इस्तांक्रम केले आहे व<br>त्यांची मुले अर्थात विक्रेजा, मुट्टी पक्ष हे सर्व संयुक्त<br>मालक, कायदेशीर वास्त व भारतीव जानी काव्या  | ५ (कर्ज खात्ते क्र.०५००००२५४०८)/<br>मेट्रो शाखा), राहिल मोहम्मवहुसैन<br>अगरवत्तीवाला (कर्जवार) सना राहिल<br>अगरवत्तीवाला (सह-कर्जवार १)   | मजला, विंग एफ, दुश्ववाला कॉम्प्लेव<br>रोड, सिदी सेंटर मॉल समोर, मुंबई सें<br>मुंबई उपनगर महाराष्ट्र= ४००००८  | सा, बेलासिस रु.७६,५४,४७६/- रुपये<br>टुल, तारदेव शहाहत्तर लाख चोपन्न डजार<br>भारगे शहाहत्तर आणि फक<br>पैसे शून्य   |   | अंधेरी शाखा),<br>मोहम्मद मोहसी-   | ४१०००००३५८)/<br>तप्प्राव शेख (कर्बदार)<br>एम शेख (सह-<br>नद सादिक शेख (सह-  | मालमत्तेचे सर्व भाग व खंड - एरु क्रमांक २०४,<br>२रा मजला, ए विंग, एस्टीम क्लासिक ओशिवरा<br>गार्डन रोड, अमुरा नगर, जुनिक्हर्सल गार्डन टॉयर<br>जोगे डरी पश्चिम मुंबई युंबई उपनगर महाराष्ट्र-<br>४००१०२   | वि.२८/०८/२०२३ रोजी<br>रु.२६,३८,०६९/- रुपवे सच्वीस लाख<br>अडतीस डजार एकोणसत्तर आणि पैसे<br>शून्य फक्त.   | २५ मे २०२४   |
|  | अधिकारो आहेत व आता सर्व खालील निर्देशित<br>अनुसुचीमध्ये अधिक विवरणीत मालमांची किकी/<br>हस्तांतरण काण्यास इच्छुक आहेत व माझे अशील<br>?. थी. दिय सुधाम लेंडि व २. श्रीम. प्रिया<br>दिय लेंडि हे खालील अनुसूचीमध्ये विवरणीत  | ६ (कर्ज खाते क्र.०१३००००८८९६)/ न<br>शास्ता), अत्सीमा हिस्सुय (क्रॉवस) मुश्<br>खान (सह-प्रजंबार १)   | त्वाकः ३रा मजला, इमारत व्रत्मांक ए-१, लं<br>कोहीसोलि, बाझ वान हॉटेलजवळ,<br>मिलिरटी रोड मरोळ, अंधेरी पूर्व, सुंब<br>महाराष्ट्र:- ४०००५९   | विद्यमुना रु.५४,३१,१२६/- रुपये<br>भयानी नगर, चोपन्न लाख एकटीस हजार<br>र्ह उपनगर एकडो सल्वीस पैसे आणि फक्त<br>शून्य  |   | ८ (कर्ज खाते क्र.<br>घाटकोपर शाखा   | ५०००००५४२)/<br>।, देवीसिंग नाशुसिंग<br>) पिंकी देवी सिंग राजपूत   | मालमतेचे सर्व माग व खंड - स्लॅट क. १०२,<br>१९ला मजला, इमारत क. ०१, रुस्तमजी<br>एक्सपाईन स्तोबल सिटी अप्लेन्यू जे स्तोबल<br>सिटी, यञ्च पार्क जवळ, डॉगरे, विरार प.,<br>पालघर, राणे महाराष्ट्र- ४०१३०३  | दि.२९/०५/२०२३ रोजी<br>ठ.२६,१५,८७३/- रुपवे सच्वीस लाख<br>पंधरा हजार आदश ऱ्याहत्तर आणि फत्त<br>पैसे शून्य   | २५ मे २०२४   |
|  | मालमत्तेची ग्रारेवी कथ्ययास इच्छुक आहेत.<br>कोणाही व्यक्तीस / संस्था / कंपनी/एच. कू.एफ./<br>वित्तीय संस्था / संघटना / लॅंडर्स व/वा धनको यांना<br>सरर फर्सट व/वा कोण्मलाही भागाच्या संबंधात<br>कोणतेही दावे या तक, अधिकार, शोअर व/वा   | ७ (वर्ज् चाते छ.१४२०००२२२०)/ मं<br>भाईदर शाखा), अक्षय एस चिंचाळकर<br>(वर्ज्यदार) वस्तला ललित त्रिवेदो (सह-<br>कर्ज्यदार)  | ३२वा मजला, टॉवर ए, लिंक पार्क,<br>मोदर्स ववळ, न्यु लिंक रोड, कांचपा<br>पश्चिम, मुंबई मुंबई उपनगर महाराष्ट्र:   | मारुती खुझुकी रु.५८,३९,५३७/- रुपये<br>डा मालाड. अड्रावल्न लाख एकप्रेणचाळीस<br>- ४०००६४ हजार पाचशे सदतीस आणि<br>फत्त, पेसे शून्य   |   | ठाणे-नीपाडा श   | ६७०००००३१५)/<br>खा), निवेदिता सुभाष<br>सुभाष आर मदल्ली (सह-   | पालपर, ठाण महाराष्ट्र- ४०९३०३<br>मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅंट्रझ. ३०१,<br>३रा मजला, बी/४, गावजी रेसिडेन्सी, खंडणस्टे<br>इस्टेट, पूर्णा, भिवंडी, टाणे ठाणे महाराष्ट्र:-<br>४२१३०२   | दि.२०/१२/२०२३ रोजी<br>इ.२०,७५,०५०/-रुपये वीस लाख<br>पंच्याहत्तर हजार पत्रास आणि पैसे शून्य<br>फत्तर   | २५मे २०२४  |
|  | हितसंबंध असल्यास तसेच आवंटन, विक्री,<br>अहलावहल, जप्ती, मेट, देणगी, भाइंड्रसार, उप<br>भाइंड्रसर, बठिवाट, उप बठिवाट, लोव्ह अॅन्ड्र<br>लायसम, परवान, देणगी, गहाण, अडबळे,<br>यारणाधिकार, प्रभाग, न्वास, वारसा, जन्ती, करार,  | ८ (तर्ज्व खाते ऋ.००५,००००११४३)/ प<br>शाखा), रर्वोंद्र अंचुका घोणे (तर्ज्वतार)<br>अंतुका घोणे (सह-फर्जवार)   | वेजव ४था मजला, विज्ञा अपार्टमेंट, इमारत<br>मनवेल पाडा ऑटा स्टेंड जवळ आरि<br>समोर मानेल पाडा, विरार पूर्व ठाने म<br>४०१३०३  | त क्रमांक २, ६,९०,९०९/-रुपये सहा<br>गे मनाली बार<br>हाराष्ट्र:- आणि फक्त पैसे शून्य   |   | शाखा), मोहम्म   | ः मुवारक पदेल (कर्जदार)   | मालमत्तेचे सर्व भाग व खंड - प्लॉट क्र.<br>१,२,५,६,७,८ आणि ९, श्री वृंदावन गाव<br>बळेगाव, सरळगाठच्या पुढे, सुरबाडमाळशेज<br>घाट रोड, सुरबाड ठाणे महाराष्ट्र- ४२१४०१<br>प्रालमनेचे सर्य भाग वार्यव - उन्हेंन्द क. १७४   | सोळा लाख एकोणपन्नास हजार तीनरो<br>एकतीस आणि फक्त पैसे शून्व   | २५ मे २०२४   |
|  | कजाट, उपक्रमांचे आरावन, सुविधाधिकार,<br>अधिकार मार्कत, जन्ती, तावा, कॉटुंविक व्यवस्था,<br>सेटलमेंट, देखामत, कोणत्यारी व्यायात्मवाचे<br>आदेश, हुकूम, खाटला, जप्ती, आरावण विकास<br>हक्ष, एए.सरस् कल्यमपरान, शाविलव वा समिती वा  | ९ (कर्ब चाते क्र.०२५००१४७१५)/ वस<br>शाखा), आविद दसगीर तहसीलवार (<br>सायरा आविद तहसीलवार (सह-कर्लवार   | हर्लदार) आणि ३०३, ३रा मजला, विंग ए, :<br>१) रुम्प्रियेक्स, गाव किरत, फेल ४ नाग<br>महागाव बोईसर पूर्व ठाणे महाराष्ट्र:-   | अनय राज रु.६४,७९,०७०/- रुपये<br>इसरीजवळ, चीसष्ट लाख एकोनऍसी हजार<br>४०१५०१ सत्त्याहत्तर आणि पैसे शून्य<br>फक्त  |   | नालासोपारा शा   | ८८०००२१५१)/<br>ता), अजय सुरेश मोहिते<br>11 सुरेश मोहिते (सह-  | मालमतेचे सर्य भाग व खंड - फ्लॅटक्र. ६०४,<br>६ वा मजला, बी विंग, बिल्हींग क्र.४ साई<br>आनंद, विनी हाईट्सच्या मागे लक्ष्मीवेन चेडा<br>मार्ग, सोपारा, नालासोपारा पश्चिम द्वाणे महाराष्ट्र:-<br>४०१२०९   | बाहतर हजार चारशे ब्याऐंशी आणि पैसे<br>ज्ञून्य फक्त  | २५ मे २०२४   |
|  | (७., १९९९२९) भगवरापा, पालव व पालात के<br>मागप्पा अड्रबंठ केश्वरी अस्पत्यास वा अत्य कार्ट<br>असल्यास त्यांनी याद्वारे अभोइस्ताक्षति यांना सदर<br>वादे, बर काली असल्यास सर्व संबंधित दलावेक<br>यांच्यासत सदर स्वनेश्वा प्रसिद्ध तारखोपसून १४<br>दिवसांच्या आत सूचित करणे आवदयक आहे  | १० (क्वं खाते क्र.२६२००००५४०)/ इ<br>शाखा), चेत्व ही थोरात (कवंदार) रीप<br>(सह-कर्त्तदार)  | यहिला मजला, फिया प्राईद युंदरम व<br>मोतीलाल रेसिद्देन्सी जवळ, पालघर<br>माहीम, पालघर पश्चिम ठाणे महाराष्ट्र;  | शाळेजवळ, रु.२०,३१,१९७/- रुपये<br>माहीम रोड, वीस लाख एकतीस हजार<br>४०१४०४ एकरो सत्त्याण्णव आणि पैसे<br>सून्य फक्त.   |   | ठाणे- नीपाडा श<br>भोगटे (कर्जवार)<br>कर्ज़वार१)   | ४५०००००५३५७)/<br>खा), सत्वविजव विलास<br>संगदा एस भोगदे (सह-   | मालमत्तेचे सर्व भाग व छंड - फ्लॅंट्र इ. ६०१,<br>६वा मजला, ए-१, विंग, भागीरथी विश्व,<br>आगदेवाडी, गांगाय, बदलापूर पूर्व, खणे खणे<br>महाराष्ट्र: २४१५४   | दि.२०/१२/२०२३ रोजी<br>इ.९.३७.१९८/- रुपये नज,लाख<br>सर्वतांस हजार एक्से अङ्ग्याण्णव आणि<br>फक्त रेसि शून्य<br>चि १४/१२/२.२३ चेनी   | २४मे २०२४  |
|  | विस्ताच्या आत मुख्ति करण आवश्यक आह<br>अन्यया सरब रावे व दारे, काठी असल्यास<br>कोणत्याही संवर्भाविना इस्तांतरण पूर्ण करण्यात<br>वेईल व सरस व्यक्तींचे संस्था/ संघटना वावे<br>अधिल्यागीत मानले जातील व माहे अशील यांना<br>बंधनगठक व्यक्तील.   | ११ (सर्व खाते क्र.०४५,००००९४३३)/<br>शाखा), इत्वाल निशार अहमद खोवर<br>(फर्जवार) मोहम्मव एफ्रिक निसार अहमव<br>(सह-क्रजेवार१)  | मजला, इमारत ब्रसांक-९- बी, पंच<br>स्रोकेर<br>स्रोटौसोलि, खिरा नगर, इमिग्रेशन अ<br>स्रांताकुझ पश्चिम, मुंबई पुंबई उपनग<br>४०००५४  | तं. ३१, तिसरा वि.१८/९/१०२३ रोजी<br>वदी क.४६,२१,३१७/- रुपये<br>गॅफिरजनवळ, सहेत्वारतीयरो सलास एक्योस<br>र महाराष्ट्र:-<br>गून्य फक्त.   |   | आशीष जास्पर   | , लिलियन प्रेम (कर्जवार)<br>म (सह-कर्जवार १)  | मालमत्तेचे सर्व भाग व रहेड - फ्लॅट.क्र. ४०१,<br>४था मजला, देन बीकेसी, विंग डल्ल्बू१ झोन<br>बी, महाडा समोर, एन धर्माधिकारी रोड.मिग<br>कहॅलनी, गांधी नगर, बांद्रे पूर्व, मुंबई मुंबई शहर<br>महाराष्ट्र- ४००००१   | वि.१४/१०/२०२३ रोजी<br>रु.४,१०,७२,८२९/- रुपये चार कोटी<br>वडा लाख बाहत्तर डजार आदश<br>एकोणतीस पैसे आणि फल्त शून्य पैसे   | २५ मे २०२४   |
|  | प्रतील संगर्भित अनुसूची<br>फलेंद ऊ. ५०३ (जुना फलेंद ऊ. १८१९),<br>विरुद्धीं कड़, ५६, वी विंग, ५व मा जला, नेहरू<br>सग गौतांजली को-ऑरपेटिव्ह राइसिंग<br>सोसायदी लि., नेहरू नगर, कुला (पूर्थ), सुंबर्ध<br>४०० ०२४.<br>बाबील: सुनित की. सोरपडे<br>लिस्टॉंग ऊ. ११९५चा मागे, सोनिक जिस्मया पुढे,   | १२ (कर्ज खाते ऋ,०४५,००००९२,७७)/<br>शाखा), गिस्सेल फ्रिंट सोल्ट्सन (कर्जना<br>वियुत्त पटेल (सह-जर्जनार १) होना पटेल<br>वर्ज़वार २)   | र) एचपी लॅंटेक्स एल३१५ २) एचपी हि  | चे नाव १)<br>इझाईनजे.<br>2त्सर एन३१५<br>लाख चोपन्न हवार दोनशे<br>चोर्वीस क्र<br>कार्ट्रजच्या<br>गाँची<br>गाँवे. द्वी५८००<br>युवस इनयाईस   | रे४.०५.२०२४   | बोरिवली शाखा<br>अलिना गिझेल र<br>कर्ज़वार १)<br>१५ (ब्र्ज़ खाते क्र. १<br>योदवंदर शाखा  | ९१००००४०७४)/<br>, चेतन कामत (कर्जवार)<br>ोबो कामत (सह-<br>८४०००००७८०)/<br>, महेश भागुबी ढुंबरे<br>1 भागुबी ढुंबरे (सह-  | मालमधेचे सर्व भाग व खंद - पर्लट मं, १७०२,<br>१७वा मजदता, देव बीकेसी मित्र कॉलनी, गांधी<br>नगर, पहाडा एन धमोधिकसी घेद खंदे पूर्व<br>मुंबई उननगर महाप्राप्तु: ४४००५२<br>मुंबई उननगर महाप्राप्तु: ४४००५२<br>मालमधेचे सर्व भाग व खंड - गींधी इस्टेंट, पर्नेट<br>ऋ,७०२, नवद इमारत, ७ वा महला, मावली<br>ववतन्छ, जंवराय अंवराय ठांगे महाप्रहु-<br>४२१५०२  | दि.१४/१०/२०२३ रोजी<br>इ.६.९.९.८७.९५६/- ज्यसे सहा कोटी<br>नऊ लाख सत्यापेंद्रा हिजा र ऊझे<br>शहाउलर आगि फड़,पैसे मून्य<br>दि.२७/११/२०२३ रोजी<br>इ.१२/५५.९४४/- स्पर्ध वाण लाख<br>पीफ हार र ऊड़ो चय्येवाळीस आगि<br>फड़र रोसे गून्य  | २५ मे २०२४<br>२५ मे २०२४   |
|  | मेहरू नगर, कुरुली (पू),<br>महाराष्ट्र ४०० ०२४,<br>थ्र. ९२२४३३९२९३<br>दि. २८.०५.२०२४   | दिनांक: ३०.०५.२०२४<br>ठिकाण: महाराष्ट्र   | बेएम   |   | हत अधिकारी<br>नी लिमिटेड,<br>मतेत कार्यरत   | दिनांक: ३० मे<br>ठिकाण: महारा   |   |  |   |  |